

SUPREME PETROCHEM LTD

Regd. Office:

Solitaire Corporate Park, Building No. 11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093. INDIA ©: 91-22-6709 1900 Fax - 022 - 4005 5681 • CIN: L23200MH1989PLC054633 Website: www.supremepetrochem.com • Email: corporate@spl.co.in

Ref: CFA/CS/86/AGM_34/2023-2024

January 19, 2024

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
1st Floor, Dalal Street,
Mumbai - 400 001
Script Code - 500405

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra East,

Mumbai – 400 051

Scrip Code – SPLPETRO

Dear Sir/Madam,

Sub: Submission of copy of newspaper publication of the Statement of Unaudited Financial Results of the Company for the Quarter / Nine Months Ended December 31, 2023 in compliance with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Referring above, please find herewith enclosed copies of the newspaper - publication of the Statement of Unaudited Financial Results (UFR) of the Company for the Quarter /Nine Months Ended December 31, 2023 published in the SEBI mandated format.

The result was approved by the Board of Directors at its meeting held on January 18, 2024 and published in the following newspapers. The detailed UFR of Company is available on the website of BSE/NSE and Company.

- (1) Business Standard (English) dated 19.01.2024
- (2) Pudhari (Marathi) dated 19.01.2024

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully, For SUPREME PETROCHEM LTD



Encl: a. a.







continued from previous page

BID/ISSUE PROGRAM

BID/ ISSUE OPENS ON(1): THURSDAY, JANUARY 25, 2024

BID/ ISSUE CLOSES ON: TUESDAY, JANUARY 30, 2024

"Our Company in consultation with the BRIM may consider participation by Anchor Investors. The Anchor Investors Biding Date shall be one Wirning Day prior to the Bid / Issue Cheming Date in accordance with the SEB (CDR) Regulations, 2018.

In case of any revisions in this Price Band, the Bid Issue Period via in extend to the Bid Issue Period or a similar circumstances, our Company may, for reacons to be recorded in milting, extend the Biddissue Period for a minimum of three Working Days, subject to the Biddissue Period for a minimum of three Working Days, subject to the Biddissue Period for a minimum of three Working Days, subject to the Biddissue Period for a minimum of three Working Days, subject to the Biddissue Period for a minimum of three Working Days, and the extended (SDR) and the revised Biddissue Period, if applicable, will be violed discharged by the Biddissue Period for a minimum of three Working Days, subject to the Biddissue Period, if applicable, will be violed discharged by the Biddissue Period, if applicable, will be violed discharged by the Biddissue Period for a minimum of three Working Days, and the Biddissue Period, if applicable, will be violed discharged by the Biddissue Period for a minimum of three Working Days, and the Biddissue Period, if applicable, will be will be discharged by the Biddissue Period for a minimum of the Biddissue Period, if applicable, will be will be allocated on a proportional basis to Classificate in the Biddissue Period, if applicable, will be allocated on a proportional basis to Classificate in the Biddissue Period, if applicable, will be allocated on a proportional basis to Classificate in the Biddissue Period, if applicable, will be allocated on a proportional basis to Classificate in the Biddissue Period, if applicable, will be allocated on a proportional basis to Classificate in the Biddissue Period, if applicable, will be allocated on a proportional basis to Classificate in the Biddissue Period on a proportional basis to Classificate in the Biddissue Period

parmitted to purificipate in the issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" tagging Prospectus,

deliderar Applicates the issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" tagging Prospectus,

deliderar Applicates the depositionies. Those Demographic Details may be used, among other things, for or unbicoking of ASBA Account or for other correspondence(s) related to an issue. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as a variable in the records of the depositionies. Those Demographic Details may be used, among other things, for or unbicoking of ASBA Account or for other correspondence(s) related to an issue. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as a variable in the records of the depositionies. These Demographic Details were deposited in the Education of the Control of the Education of the Control of the Education of the

RAILS, 20,2000-(Ruppes Eleven Crosses Egity) Five Labs. The sizued application of the Company before the issue R.1,25,20,2000-(Ruppes Eleven Crosses Egity) Five Labs. The insued application of the State (Fig. 12,500) (Ruppes Eleven Crosses Egity) Five Labs. Hundred Orbity divided into 1,15,200,000 (Cross Egity) Five Labs (Fig. 12,500) (Ruppes Eleven Crosses Egity) Five Labs. Hundred Orbity divided into 1,15,200,000 (Cross Egity) Five Labs (Fig. 12,500) (Ruppes Eleven Crosses Egity) Five Labs. Hundred Orbity divided into 1,15,200,000 (Crosses Egity) Five Labs (Fig. 12,500) (Ruppes Eleven Crosses) of the Red Hundred Orbity divided into 1,15,200,000 (Crosses Egity) Five Labs (Fig. 12,500) (Ruppes Eleven Crosses) of the Red Hundred Orbity divided into 1,15,200,000 (Crosses Egity) Five Labs (Fig. 12,500) (Ruppes Eleven Crosses) (Fig. 12,500) (Ruppes Eleven Cros

ASBA* | Simple, Safe, Smart way of Applications Supported by Blocked Amount (ASSA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For details, check section on ASSA below. Mandatory in Public Issues from January 01, 2016. No cheque will be accepted



UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors (RII)** transformer interaction.

The state of the s

Investors have to apply through the ASSA process. "ASSA has to be coalled by all the investors except anchor investor. LVPI may be availed by Retail individual investors. For details on the ASSA and the UPI process, pieuse refer to the details given in ASSA form and abridged prospectus and abre please refer to the section."

Procedure" beginning on page 299 of the Red Herring Prospectus. The process, is also available on the vebsito of Association of Investment Bankers of India ("AIBI"), the Stock Evaluances and in the General Information Document. "ASBA forms can be downloaded from the website of BSE Linkted ("BSE SME")

** List of banks supporting UPI is also available on the website of SEB at vivincebit, gov.in. HOFC Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the issue, in accordance with the requirements of the SEB circular dated November 1, 2018, as annuabled. For UPI related quoriles, toll free mimber-16001201740 and Mail Id-ipo, upid not, or in the wind and Mail Id-ipo, upid not, or in the Wind and Mail Id-ipo, upid not, or in the Wind and Mail Id-ipo, upid not, or in the Wind Id-ipo, and Banks live on IPO, please refer to the link wind sebit, pork in. For issue related grievance investors may contact: Hem Securities Limited-Ajay Jein (491 141-4051002) (Ernail Id: Universal Vision Control of the Wind Sebit Contro

REGISTRAR TO THE ISSUE

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE

HEM SECURITIES LIMITED

あ Address: 904, A Wing, Naman Midtown, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Lower Parel, Mumbai-400013, Maharashtra, India

Tel. No.: +91-22-4906 0000; Email: Ib@hemsecurities.com Investor Grievance Email: redressal@hemsecurities.com Website: www.hemsecurities.com Contact Person: Ajay Jain SEBI Reg. No.: INM000010981

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

Address: C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083 Maliarashtra, India Telephone: +81 810 811 4949;
Email: harshdeephortico jop@linkintime.co.in;
Website: www.linkintime.co.in;
Investor Gilevance Email: harshdeephortico.jop@linkintime.co.in;
Contact Person; Shanti Gopalioishman, SEBI Registration No.: INR000004058

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

HARSHDEEP HORTICO LIMITED Address: Bullding No.1 Shree Sai Logistics, Survey No.18/EE 18/2P 17/2A, 17/2B Part, Elkunde, Britwandi, Thane- 421302, Maharashtra, India; Tel. No. +91-94245-04224; E-mail: cs@harshdeepindia.com; Website: https://harshdeepindia.com/

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc.

AVAILABILITY OF RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factors contained therein before applying in the Issue. Full copy of the Red Herring Prospectus is available on the verballe of the Company at https://www.basseme.com/PublicIssues/SME/POORHP.aspx,respectively.

AVAILABILITY OF 8ID-DUM_APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company, Hardnesey Hortics Limited, Telephone: +91-94245-9424; BRLM. Here Securities Limited, Telephone: +91-92490 0000 and the Syndicate Members.
+91 022-48069000 and at the selected locations of the Sub-Syndicate Members, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Issue. Bid-cum-application Forms we available on the verballes of BSS SME and the designated branches of SCSBs, the list of which is available at verballes.

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIc ISSUE ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: HOFC Bank Limited. | LINK TO DOWNLOAD ABRIDGED PROSPECTUS: https://harshideepindia.com/nvvstons/ | UPY: Retail Individual Bidders can also Bild through UPI Mechanism. All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

Disclaiment Harshdeep Hortica Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvers, married conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares the Red Herting Prospectus dated January 18, 2024 has been filled with the Register of Companies, Mumbal, and thereafter with SEB and the Stock Exchanges. The RFP is available on the ventual investment in equity chares involves a high degree of rick and for details religified to the same of the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the same of the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the same of the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the same of the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the same of the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the same of the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for details religing to the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for the Herting Prospectual investment in early and the Herting Prospectual investment in equity chares involves a high degree of rick and for the Herting Prospectual investment in early and the Herting Prospectua

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities have not been and will not be registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the equity states are insets.

Registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. State Securities laws. The Equity Shares are bring issued and sold outside the United States in offshore transactions in relizance on Regulation "S" under the Securities Act and the applicable lows of each jurisdiction where such issues and sales are made. re will be no public offering in the United States



SUPREME PETROCHEM LTD

CIN: L23200MH1989FLC054633

Regd. Office: Solfaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg,
Andhed-Ghatkopar Linik Road, Chakala, Andheri (Sas), Mumbai 400033 | Tel. No.: 022-67091900/66935927

Fax No.: 022-40055681 | E-mail: levestorhelpline@spl.co.in | Website: http://www.supremepetrochem.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT	S FOR THE QUARTER	R AND NINE M	IONTHS ENDE	D DECEMBER	31, 2023
			(Rs. in La	ikhs except per i	equity share data
	Quarte	r Ended	Nine Mon	ths Ended	Previous Year Ended
Particulars	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023

		Quarte	r Ended	Nine Mont	hs Ended	Previous Year Ended
	Particulars	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Revenue from Operations (Net)	1,18,766.06	1,18,037.87	3,69,050.15	3,90,035.15	5,28,720.47
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	9,240.72	12,143.01	29,164.90	45,199.77	66,688.70
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	9,240.72	12,143.01	29,164.90	45,199.77	66,688.70
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	6,766.75	8,984.81	21,498.58	33,880.51	49,813.78
5	Total comprehensive income for the period {comprising profit / (loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)}	20.93	25.47	45.24	47.42	43.48
6	Equity Share Capital	3,760.83	3,760.83	3,760.83	3,760.83	3,760.83
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year		-	-		1,80,525.68
8	Earnings Per Equity Share of Rs.2/- each					
	Basic	3.60	4.78	11.43	16.02	26.49
	Diluted	3.60	4.78	11.43	18.02	26.49

n the above is an sotract of the detailed format of the Unaudited Financial Results of the Company for the Third Quarter/Rina Months ended Decemb 31, 2023 feel with the Stock Exchanges under Papiation 33 of the SEBI (Luthing Chalgations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The July format of the said ormandist results are available on the vestion of Stock Ferchings (sww.barefini.com and www.stensidia.com) and was residiated and the said of the Stock Ferchings (sww.barefini.com) and was residiated and the said of the Stock Ferchings (sww.barefini.com) and was residiated and the said of the Stock Ferchings (sww.barefini.com) and was residiated and said of the Stock Ferchings (sww.barefini.com) and said

61200

GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9 100

Auction of 20 & 30 years Tamil Nadu Government Stock (Securities)

Government Stock (Securities)

1, Government of Trani Hauk has offered to sell by auxilian the dated ascurities for an amount of Ra.2001 core with Twenty year insures and Rs.2002 crore with Twenty year insures and Rs.2002 crore with Thing year insures for an appregate amount of Rs.4000 crore. Securities will be issued for a monitor mornical amount of Rs.1000 cent and multiples price format will be conducted by Perserve Bank of India at Mumbol 1016s (Forth on January 23, 2024.

2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount of the sale will be allotted for Forno-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.

k or a Primary Dealer. Interested persons may submit bids in electronic format serve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) Sy ed below on January 23, 2024.

a) The competitive bids shall be submitted electronical Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) between 10.30 A.M. and 11.30 A.M.

b) The non-competitive bids shall be submitted electronically on the name Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System cen 10.30 A.M. and 11.00 A.M. he yilloft percent

between 10.30 A.M. and 11.00 A.M.

4. The yield percent per annum expected by the bidder shot expressed up to live declinal points. An investor can submit more one competitive bid at different rates in electronic format on the Re Bank of India Core Banking Solution (E-Kluber) System. Howev aggregate amount of bids submitted by a person should not exce-

notation amount.

5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on January 23, 2024. Successful biddens should deposit by price amount of Stock covered by their bids by means of a Bankins price amount of Stock covered by their bids by means of a Bankins Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India. Mumba (Fort) or Chemand on January 24, 2024 before the close of banking fort) or Chemand on January 24, 2024 before the close of banking

nours.

5. The Government Stock will bear interest at the rate determined by the Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly not not just 24 and 3 anuary 24. The Stock will be powered by the Stock will be governed by the Score will be governed by the Securities Regulations, 2007.

7. The stocks will qualify for ready forward facility.

... or wher details please see the notifications of Government of Tanal ladu Specific Notification 696(L)/W&M-II/2024&697(L)/W&M-II/2024 lated January 18, 2024. T.Udhayachandran Principal Secretary to Gove Finance Department, Cher



BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHIEME APPLICATION NO. C.A. (CAA)DISTAMB-N/2023 in the metter of Companion Act. 2015

NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY FOR THE UPCOMING NOLT CONVENED MEETING

n agalication under Sedication 2010 in 202 read with Serdice of 20 and destination under Sedication under Sedication 2010 in 2022 read with Serdice of 20 and destination and other agalication propriets Act 2013 (1941) in 2014 (1941

(100 or the "Timelates Company") and their magnetic ubstraction (Editional)

[101] In the "Timelates (Designed for the order of 12 Timelates) passed in the Company

[102] In the Company

[103] In th

controlled an outstand an outstand memory as sourced by the minimum is controlled an outstand and controlled and outstand and the condition for the residency for the residency for the facility Chemical Controlled and the Controlled and an incredent in the Register of Enterol Controlled and an incredent in the Register of Enterol Controlled and an incredent in the Register of Enterol Controlled and an incredent in the Register of Enterol Controlled and an incredent in the Register of Enterol Controlled and an incredent and an incredent and an incredent and incredent and

After successful autorission of e-mail archous. INSDLETA will e-mail a copy of this Notice along with the e-veiling user ID and password. In case of any queries, members may write to einword in Witnesch.com or www.evsing.nedi.com.

For Ray Global Consumer Trading Limited Sd/ Pines, Titanu Date: 18 January 2024

कोकणात पाणीटंचाईवर वनराई बंधाऱ्यांची मात्रा

एकूण ६२०० चे उद्दिष्ट : आतापर्यंत केवळ १४.२७ टक्केच बंधारे बांधले

ओरोस : पुढारी वृत्तसेवा

संभाव्य टाळण्यासाठी टाळण्यासाठी कोकणात जि.प.प्रशासनाच्यावतीने कच्चे व जि.प.प्रशासनाच्यावतान कच्च व वनसई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला १ नोव्हेंबर २०२३ पासून प्रारंभ झाला असून ६२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. १७ जानेवारी २०२४ पर्यंत केवळ १४.२७ टक्के बंधारे बांधून पूर्ण झाल्याचा लेखी अहवाल

प्राप्त झाला आहे. अद्यापही कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले तालुक्यात एकही बंधारा बांधला नसल्याची बाब समोर आली आहे. यातन ग्रामपंचायत प्रशासकीय जाह. वातून प्राम्भचावत प्रशासकाव यंत्रणेची अनास्था दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून बांधण्यात आलेले पक्के बंधारे नादुरुस्तीत असून

या बंधाऱ्यात पाणी आणणे असक्यप्राय आहे. जिल्ह्यात यावर्षी कमी प्रमाणात पडलेला पाऊस आणि भविष्यात भासणारी पिण्याच्या पाणी टंचाई लक्षात घेऊन बंधाऱ्याचा कार्यक्रम आवश्यक आहे. जिल्ह्यात गतवर्षी मोठ्या

प्रमाणात पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याचे प्रशासनाच्या नोंदीनुसार स्पष्ट झाले आहे. गतवर्षी जिल्हा प्रशासनाने कच्चे व बनराई बंधाऱ्याचे उदिष्ट ८५.८१ टक्के पूर्ण केले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही तीन्न पाणी टंचाई भासली नाही, गतवर्षी पाणी टंचाडचा आराखडाही करावा लागला नाही. आराखडाहा करावा लागला नाहा. मात्र यावर्षी जिल्ह्यातील पावसाचे घटलेले प्रमाण पाहता संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्याची त्रेळ

येण्याची शक्यता लक्षात घेऊन जि.प.प्रशासनाने जिल्ह्यात ६२०० वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे.त्यानुसार बंधारे बांधण्याच्या मोहिमेला १ नेवांदिय नातिस्ता । नातिस्ता । नेवांदिय पासून शुभारंभ करून सर्व तालुक्यांनी दिलेल उद्दिष्ट पूर्ण करावे अज्ञा सुबना जि.प.च्या वतीने सर्व पंचायत समित्यांना करण्यात आल्या आहेत.त्यानुसार १७ जानेवारी २०२४ रोजी प्राप्त अहबालानुसार

प्रत्येक तालक्याकडन प्राप्त झालेल्या अहवालानुसार कच्चे ६९ व वनराई ६९ असे एकूण १३८ वंधार)उद्दिष्ट पर्ण झाले आहे.

जिल्ह्यात केवळ १४.२७ टक्के एवडेच

रत्नागिरीत१२ हजार ६९० सिंचन विहिरी बांधणार

रत्नागिरी : दरवर्षीच पाणी टंचाईला सामीरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी सध्या शासनातर्फे



कमी १५ किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन विहिरी बांधण्याचे उहिष्ट देण्यात आले कना र ५ क्ला रामका शास्त्र विच्या महारा बावण्यात्र अहर २ स्थात आस आहे. जिल्ह्यात २५६ प्रामपंचायती असून, रमागुळे २ र हजार ६९० सिंचन विहिरी बांघण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतात. तसेच या योजनेंतर्गत विहिरींच्या कामासाठी १०० दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर तर अतिरिक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्यस्तरावर देण्यात येणार आहे. या योजनेमुळे खरिपाबरोवरच रब्बी हंगामातही लागवजीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोवर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणाऱ्या उन्हाळ्यातही शेतीबरोबरच सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत.

जाहीर सूचना

कालेल पहले पूर्ण हे एक वे का कर्य के, नीवारी के एक वार्तिकाल का वार्

ाक : १९,०१,२०२४ सही /-ऑड. सोनाही जैन बकील, मुंबई उच्च न्यायालय एलंट का ,२०२/२०३, २०२/२०३ औडा हाइट्स, काव्या विदिशाणबद्ध एन. पी. व्यक्तर क्रॉन रोड नं. २, विलेगार्ज (पूर्व), मुंबई - ५७,

कुणकेश्वरची पहिली हापूस आंबा पेटी वाशीत रवाना

देवगड : पुढारी वृत्तसेवा

दवगड: पुढारा वृत्तसवा कुणकेश्वर-चरिलवाडी येथील आंबा बागायतदार मोहन शंकर पेडणेकर यांच्या आंबा बागायतीमधील ५ डझनची पहिली हापूस आंवा पेटी वाशी मार्केटमधील ज्ञान पटा चारा। नाकटनवास ज्ञान, कंपनीकडे गुरुवारी सायंकाळी रवाना झाली. या आंबापेटीची विधीवत पूजा उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या इस्ते करण्यात आली.

यात्रेळी रामदास पेडणेकर, निलेश पेडणेकर, नागेश आचरेकर, शरद शिंदे, संजय पेडणेकर, दयानंद मांगले, प्रतीक पेडणेकर उपस्थित होते. पहिल्या आंबा पेटीचा शुभारंभ

पिकाची तसेच आंबा मोहोराची झालेली हानी ही शेतकण्याच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे. त्यातच श्रीप्समारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला असून ऐन आंबा हंगामात अपेक्षेत्रमाणे आंब पीक होणार नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे बोगस औषधांचा सुळसुळाट बाढला असून अति महागड्या दराने याची विक्री होत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक संकट वाढले आहे. शासनाने अवकाळी पावसात आंबा पिकाच्या झालेल्या हानीबाबत अधिकाधिक . नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही

दि वांगव्हॅली को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई ०३

जाहिए लिलात बोटीस जाहिर लिलाव विक्रीसाठी निविदा मागवणारी सुचना

प्रताद राज्यात प्रकार करने विशेषण स्थान प्रताद प्रकार पायंचा माणाव्या है जा है तो हो होते.

रहे स्वातंत्र प्रकार करने विशेषण स्थान हो कि समीमदार्गा बाद्धों हुए करने वाले हैं। है, हो बाई होट स्वेता है।

रहे स्वातंत्र में अपने विशेषण स्थान है कि समीमदार्ग करने हैं।

रहे स्वातंत्र में अपने कि स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र में स्वातंत्र में स्वतंत्र में स्वातंत्र में स्वतंत्र में स्वतंत्र

31. 35	कर्जदारादे नाव	मालमतेचा तपशिल	अनामत रक्कम रुपये	वाजवी रक्कम रूपये
9	श्री अभित्य जनपत वरे पत्ताः साई कृषा ओनर्स असोशिएशन, एस.एस.२ए,रूम मं. ५४९, सेक्टर मं ६, कोपरखैराणे, नवी मुंबई ५००७०९	निवासी मालमत्ता पताः पत्ताः साई ग्रम्या ओमर्स असोशिष्टशन, एस.एस.२ए, ठम मं. ५४९, रोक्टर मं ६, कोपरक्षीराणे, नदी मुंबई ४००७०९	रोख किंवा,	89,80,000/-

তিমিয়া - বিচার কা পথর্ব বি, বুরু
- বিচার - বিচার কা পথর্ব বি, বুরু
- বিচার - বিচার কা পথর্ব বি, বুরু
- বিচার - বিচার বিচার - বিচার ব

हत्यः -)) शालवाण अराव व बला (कार्यावाण प्रकारण नहां के सावदर (साम्यान अज्ञालन अञ्ञालन अञ्ञालन अञ्ञाल

श्री राजस्याम डाकते. (वसुली व विक्री अधिकारी), महाराष्ट्र सहकारी संस्था अभिनियाम १९६० कलम १५६, व मियाम १९६१ चे नियम १०७ जन्मये अधिकार प्राप्त,

चिपळूणच्या सुनेला अयोध्येत बहुमान सजविला श्रीरामलल्लांचा पोषाख, १२ लाख लोकांनी विणले वस्त्र

चिपळूण : समीर जाधव श्रीदेव मुरलीधर धावून आला.. रामलल्लांच्या प्राणप्रतिप्रापनेची अयोध्येतील रामलल्लांसाठी पोषाख शिवणे आव्हान होते. यापर्वी मी

साडेबारा लाख लोकांनी दोन-दोन धारे

अनुराधा घैसास यांनी रामलल्लांसाठी

मिलल्लांच्या वस्त्रांसाठी तलम विणले.२३ डिसेंबर रोजी

तगरि अयोध्येत अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येसह देशभरात ठिकाठिकाणी श्रीरामांची मंदिर सजबली जात आहेत. याच जनाजन्यार पनप्रस्पाता पाचार वास्त्र वास्त्र जानका नाज्य होता. प्रभूवा ना विचळुणमधि क्याणिजाळी येथील श्रीदेव मुस्लिभर मंदिरतील मुर्तिसाठी पोषाख शिवले होते. त्याची आठवण झाली आणि तस्काळ चिपळूणमधृन श्री मुस्लीभर देवस्थानकडून हे पोषाख थेट कुरिअस्ते पुण्याला मागवून घेतले पार्श्वभूमोवर चिपळूणच्या सुनबाईनी रामछल्लांचा ड्रेस सजविला आहे. चिपळूण येथील शिवसेनेचे पहिले आमदार बापू खेडेकर यांच्या सुनबाई आणि त्याचा आधार घेत अयोध्येतील श्री रामलल्लांचा पोषाख तयार झाला. श्रीरामांनी हे कार्य माझ्याकडून घडवून घेतले, असे उद्गार चिपळूणच्या सुनबाई असलेल्या सोनाली खेडेकर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना काढले. असलेल्या मोनाली खेडेकर यांना मोनाली खेडेकर यांनी राप्रकल्लांचा मोनाली यांच्यावर मोपवली पोपाख सजविला आहे. पुणे येथील अनुराधाताई घैसास यांनी दो धागे जस्तराचा चानाला खडकर चाना समलल्लांचा पोषाख शिवण्याची संधी मिळाली आहे. हा पोषाख शिवून त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्रीराम के नाम हा उपक्रम सुरू केला.

या संदर्भात सोनाली खेडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्याकडे हा प्रस्ताव आल्यावर जापल्याला घक्काच बसला. रामलल्लांची मूर्ती कशी असणार, याबावत काहींच माहिती नव्हती. त्यासाठी मूर्तिकार तज्ज्ञ डॉ. गो. बं. पोषाख तयार करण्याची जवाबदारी देगलुरकर यांच्याकडून माहिती घेतली.

व्याजमाफीचा ११ हजार शेतकऱ्यांना लाभ

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजमाफीपोटी २ कोटी ७१ लाख ४६ हजार रुपये तर रुपांतरित कर्जावरील ४ कोटी ९८ लाख ८५ हजारांची कर्जावरील व्याजमाफी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ११ हजार ७८३ आंबा बागायतदारांना मिळणार आहे

आदित्यनाथ यांच्यातर्फे रामलल्ल

देवस्थानकडे सुपूर्द केला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सर्वत्र

धामध्म सरू आहे. याच पार्ख्यमीवर

वातावरणातील बदलांमुळे २०१४-१५ या वर्षात अवेळी पावसाने जिल्ह्यातील आंबा बगायतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी अगापताच नाठ नुकसान ज्ञात होता. त्यावळ पीक कर्जाचे पुनर्गाठन करा, अशी मागणी बागापतदारांनी केली. त्याला शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे २०१५-१६ या वर्षांचे संपूर्ण व्याज व पुढील ४ वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज ४ कोटी १८ लाख ८५ हजार रुपये रूपांतरित कर्जावरील याजमाफी योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्यांन व्याजनाका पाजनागत संबाधित रातक-पाना देण्यास विशेष बाब म्हणून सहकार, पणन व बस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. या शासननिर्णयात रूपांतरित कर्जाचा वार्षिक हमा विहित मुदतीत परत करण्याची आणि शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट

पंचानामे उपलब्ध असणाऱ्यांना लाभ

अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतजमिर्नीचे व शेतपिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत, अशा जानलाता उपलब्ध जाहत, जरा। जिल्ह्यातील आपदग्रस्त ११ हजार ७८३ शेतकऱ्यांना ३ महिन्यांच्या व्याजमाफीची

रक्कम वितरित केली जाणार आहे.

शिक्षिल केली आहे. समायतहारांनी पालकांची उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञातील्या बैठकीत फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतजमिनींचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी तसेच २०१५-१६ या वर्षाचे संपर्ण व्याज आणि पढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याजशासनामार्फत सरसकट देण्याची मागणी केली होती.

केनरा बैंक Canara Bank 🕸

के जस्य खँक अतंद रिकड्सी मॅनेजमेंट ग्रांष, ट्रम विल्डिंग, गोकुळ रोड,हुबळी, कर्नाट ब

ताबा सूचना (सेक्शन १३ (४)) (स्थावर मालमत्त्रेकरिया)

सामा प्रदूपना (संवदान 33 (9))
(स्वार सामाव्यक्तिका)

Rei: CB/ARMA/HUR/Rei 27/3 (4)/28/23-24/17

Data: 17/01/28/24

आजार्थां, व्यक्ति स्वार्थालिका में केल्या आपिका आणिकारी प्रितिक्तिकार करित करित स्वार्थालिका में केल्या आपिका आणिकारी स्वार्थालिका में केल्या स्वार्थालिका स्वार्थिका आणिकार स्वार्थालिका स्वार्यालिका स्वार्यालिका स्वार्थालिका स्वार्थालिका स्वार्थालिका स्वार्थालिका स्वार्यालिका स्वार्थालिका स्वार्यालिका स्वार्थालिका स्वार्यालिका स्वर्यालिका स्वार्यालिका स्वार्यालिका स्वार्यालिका स्वार्यालिका स्वर्यालिका स्वार्यालिका स्वार्यालका स्वार्यालका स्वार्यालका स्वार्य

अधिकारांवा बारर करून खाठी नमूद सेन्द्रमा मान्त्रमचेता है. ५७ जानेकारी, २०२४ सेन्द्री साध्य धार्करात आहे. सिशीसा बार्यकरेता आहे. सिशीसा कर्मवाद के प्रतिकार करने काणि सदर साम्प्रतेश व्यवहार केनेता है। अस्त्रास्त्र साम्प्रतेश व्यवहार करून को आणि सदर साम्प्रतेश व्यवहार केनेता अस्त्रास्त्र सामि केमारा बेंग्स प्रोचाकर के. ३,६३,६५,०४३,९५/- (क. तिम कोटी सेंग्स हमाज, पास्त्र हुक्तर नेवाकरी आयोग प्राणक पैसे फाक) व दि, ०९,०६,२०३ पासून ऑक्स व्यावहीर ज्यान व कुर्च जमा करायी.

त्रपष्ट कांत्र, पांचाह क्रमात रचाता करवा.

पास्त्र आधिक कांत्रकेल व्यापन व्यवंत्र सारतमांभी वर्णान

पास्त्रचा मात्र कांत्रिक व्यापन व्यवंत्र सारतमांभी वर्णान

पास्त्रचा मात्र अध्यापन पास्त्रची हा स्वापन पास्त्रचा में स्वापन पास्त्रचा मं से प्रवाद मात्रका मात्र कांत्र कांत्रका सारतमांभी वर्णान

पास्त्रचा मं १. १ कर्वती, वास्त्रका हुम्माव्यत्, किन्द्रा बीदन या गावातील कर्णात्रक इंडिल्यक एरिया डेव्हलमंद केंद्र हुम्माव्यत् मीक पुष्पान क्रमांक २१५ १४ आणि २१६ मात्रिक क्रमांक १६ (वे) आणि १६ (वे) या मुख्येकाय असलेत्रचे आणि १६ (वे) आणि १६ (वे) या मुख्येकाय असलेत्रचे आणि १६ व्यवंत्र कांत्रका व्यवंत्रका व्यवंत्रका व्यवंत्रका क्रमांक १६ (वे) अर्थोत १६ व्यवंत्रका व्यवंत्रका

SPL

स्तित्व वैक अंकि इंडियासा त्याच्या पूर्वेश्वर सावा गावी गुर्देश पूर्वर - ४०००२३ क्षेत्र नार आवारी / तीन गरिन्यात साव्यास्त्र रीज नी गरिन्यात साव्यास्त्र रीज नी गरिन्यात साव्यास्त्र राज्य अस्ति पूर्वत पार्थिका व्यवस्था व्यवस्था विकास प्रतिस्त्र प्रवास क्षेत्र साव्यस्त्र प्रति इंग्रस्त विवा प्रपत्न प्रत्य क्षेत्र प्रत्य के स्त्र प्रत्य अस्ति प्रति साव्यस्त्र विवा प्रपत्य प्रति साव्यस्त्र विवा प्रप्ता प्रता प्राप्त प्रति साव्यस्त्र विवा प्राप्त प्रत्य प्रत्य प्रति साव्यस्त्र विवा प्राप्त प्रत्य प्रत्य प्रति साव्यस्त्र प्रत्य प्रति साव्यस्त्र प्रत्य प्रति साव्यस्त्र प्रत्य प्रति साव्यस्त्र प्रति साव्यस्त्र प्रत्य प्रति साव्यस्त्र प्रत्य प्रत्य प्रति साव्यस्त्र प्रत्य प्रति सावयस्त्र प्रति सावयस्त्र प्रत्य प्रति सावयस्त्र सावयस्त सावयस्त्र सावयस्त्र सावयस्त सावयस्त सावयस्त्र सावयस्त सावय

परिस्त पूर पदंद वनन्ध्रमायी जागा पार्टिन, पूर्णा अंगायादी इरातल विकास प्राप्त कर वार्टिन, प्राप्ता अंगायादी इरातल विकास प्राप्त कर वार्टिन, प्राप्ता कर वार्टिन, प्राप्ता कर वार्टिन, प्राप्ता कर वार्टिन, प्राप्ता कर वार्टिन, प्राप्त कर वार्टिन, प्राप्त कर वार्टिन, प्राप्त कर वार्टिन, प्राप्त कर वार्टिन, वार्

(बिरेन्द्र मेहता)

दिनांक: १९.०१.२०२४

सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड (IN:L23200MH1989PL0054633

नॉटणीकृत कार्यात्यः सॉलिटेअर को-स्टिटपाई, जारत क्र. १९, ५५ स्था मजता, १६७, मुक हलोविंदजी मार्ग, अंधेरी-चाटकोसर तिक रोड, पकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३. दुरुव्यनी क्र.: ०२२-६७०९१९०/६६९३५९२७ फॅक्स: ०२२-४००५५६८९ | ईमेल : investothelpline@spl.co.in | संकेतरथळ : http://www.supremepetrochem.com

रोजी संपलेल्या तिमाही / नऊमाहीसाठी स्वतंत्र अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा उतारा

		संपलेली	तिपाही	संपलेली	नकमाही	संपलेले मागील वर्ष
	तपशील	39.92.2023	39.92.2022	39.92.2023	39.92.2022	39.03.2023
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
9	प्रचालनापासून एकूण उत्पन्न (निव्यळ)	9,94,044.04	9,92,030.00	3,49,040,94	3,90,034.94	4,22,020,80
3	या कालावधीसाठी निव्यळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबी यांच्यापूर्वी)	9,280.82	92,983.09	२९,9६४.९०	84,999.00	EE,ECC.00
3	या कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबी यानंतर)	9,280.02	92,983.09	२९,१६४.९०	84,988.00	£ Ę , Ę ¿ C . (9 o
8	या कालावधीसाठी करांनंतर निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबी यांनंतर)	4,088.04	62.828.29	29,886.46	33,660,49	88,693.00
4	या कालावधीसाठी एकूण समग्र उत्पन्न { या कालावधीसाठी एकत्रित नफा/(तीटा) (करांनंतर) आणि इतर समग्र उत्पन्न (करांनंतर)}	20.83	24.80	84.28	80.85	83.8 4
Ę	समभाग भांडवल	\$,0\$0,6	3,050.63	3,050,63	3,040.63	3,050.63
G	राखीव निधी (पुनर्मुल्यांकनासाठीचा राखीव निधी वगळून) आधीच्या वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-	9,60,६२५.६८
4	प्रत्येकी २ रुपयांच्या समभागावर प्राप्ती					V / WWW. 1000000000000000000000000000000000
П	मूलभूत	3.60	26.8	99.83	96,02	25.80
П	भगंदर	3.00	V In /	99.92	9/ 03	25.00

उपरोक्त उतारा द्वा सेवी (विनरीं) ऑब्लिगेशन्स अंद्व दिस्कोजन रिकायरमेंदत) रेप्युकेवन्स, २०६५ मधील विशेषम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सफेंटेसकरे सारत कोलान्सा कंपनीच्या ३५ दिवेंसर, २०५३ तेजी संपनेल्या तिनादी / जडमाहीसकीच्या त्यसीतनार प्रारुपातील अलेक्सपीदिद्व आर्थिक निष्कार्यापीदा आर्टे. सारद अलेक्सपरिक्षित निष्कार्याचे तेषूर्ण स्टाक स्टॉक एक्सफेंट्रेसच्या संकेतस्यक (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीच्या www.supremeptirochem.com या संकेतस्थानार उपलब्ध आहे.

कृपया http://www.supremepetrochem.com या वेक्साईटवर भेट चा.

सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेडकरित

CHS REDEVELOPMENT INVITATION PROPOSAL
Sealed INVITATION PROPOSAL are invited from
reputed from reputed Developers for REDEVELOPMENT
of SHEETAL KUTIR CHS. LTD. SHEETAL NAGAR,
MIRA ROAD (E), THANE - 401 107.
PRIME LOCATION, WITH 31 TS.
WIDE FRONTAGE
ON SHEETAL NAGAR, MIRA ROAD (E), THANE - 4
01 107.

ON SHEETAL NAGAH, MIDD 101 107.
Net Plot Area = New S. No. 125/19 & 20, Total combined Are

Net Pict Area = New S. No. 125/19 & 20, Total combined Area 790 s.q. mtr.
Existing Carpet Area of (24 Flats) = 8260 Sq. Ft.
8260 sq. tt. with 9 mtr. Wide Main Road.
Tender Cost: Rs. 2000/- (nonrefundable) in name of Sheetal Kutir Co-op. Hsg. Society Ltd., Collection with covering letter on Letter Head of Developer from 191/12/2023 to 100/1/2024, From 11 am. to 5 pm. on working days from PMC Consultant, Mr. Mangesh L. Sawant, Prop. "PALLAV JPMC SERVICES" Addi-68, Shalibhadra Nagar Bldg No. 5 Chst Ltd., B. P. Road No. 5, Nr. Swami Narayan Mandir, Bhayander (E), Thane -401105, Mobile No. 8452847479 Submission, on or before 30/01/2024 by 5 pm on working days at the above address.

Please Note:
The society & PMC reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason thereof.

thereof.

Builder Selecting process as per guideline of Maha
Govt. byelaws u/s 79/a basis.

Road
Public Notice
Public Notice
Invice Request Number: GBR/14534/18/23,
purplicase No.: ACC/X/16/38/2000

equirylcase No.: ACCXV1638/2023

emo of the Trust: GINATIS CHARITABLE FOUNDATION BYCULLA
dienses of the Trust: A 121 FLOOR S SUSSEX NDUSTRIAL ESTATE, DADO.
NNDECO CROSS ROAD, GHODAPPEO BYCULLA (EMurriae). Mumbai, Mugistration Number of the Trust tigli, GRANTS CHARITABLE FOUNDATION BY
ame of the Applicant: ZOEB S KAMDAR

SR	Property Details	Estimated Value.
1	Cash	1000.00

Value of Immersible Property: Ris, Go-Cuey

Bir Mortor Ris, Child

This is to all upon you to submit your objections or any evidences if any, at the above

This is to all upon you to submit your objections or any evidences in written, if not reagating with a property of the complete of the motion in written, if not reagating within given period, the inquiry would completed a necessary orders with the property of the objections are review within the submit of the technique you do be not and necessary orders will be property or the property of the property of the property of the property of the property mentioned above.

Sergin: I have all the property mentioned above.

ppy: 1) On address of the property.
On Address of the Trust.
For Publication in Local Daily News Paper.
On Notice Board of this Office
(if any Other Please mentioned)........
Note: Please mark the appropriate option)

आयरीस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड

प्रशासक व्यवस्था प्रशास आणि प्रशास आणि प्रशास करियाण सार्वाणि स्वार्थिक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्यक स्वार्यक स्वार्थक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्य

क्षात्रात्र भावात्रक भंद्रआण्या आदेतातुमाः आयर्गस विङ्गनेस सर्व्यितेस निर्मिटेड यां स्थाशते / -संत्रेष्यकुष्मर उपर्ध कंपनी सेक्रेटरी आणि कप्पनायम्स अर्म सभागद क्रमके एसीएस ३५६३५